

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन  
२०२०-२१ या आर्थिक वर्षाकरीता "कोवीड-१९  
(COVID-१९)" संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व  
साहित्यखरेदीबाबत.

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का.१४८२,  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : १६ एप्रिल, २०२०.

- संदर्भ :-** १) नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक : स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का.१४८२,  
दि.१२/७/२०१६,  
२) नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक : स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का.१४८२,  
दि.३१/८/२०१७,  
३) नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का.१४८२,  
दि.२७/३/२०२०,

**शासन शुध्दीपत्रक :-**

नियोजन विभागाच्या क्रमांक : स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का.१४८२, दि.२७/३/२०२० च्या  
शासन परिपत्रकातील परिच्छेद-२ मध्ये नमुद केलेल्या तक्त्यातील अनुक्रमांक-५ समोरील तरतुद  
पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.

मुळ तरतूद	सुधारित तरतूद
"वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरीता फेस मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर (Face Masks, Gloves and Sanitizers for Medical Personnel)"	१. वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांचेसह पोलीस, तुरुंग, होमगार्डस, नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायती) आणि ग्रामिण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायत) यांच्या आस्थापनेवर विविध अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी यांना "फेस मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर (Face Masks, Gloves and Sanitizers)" उपलब्ध करून देणे. २. शासन व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या महिला संस्था/ अनाथाश्रम / दिव्यांगालय / बालकागृह / वृद्धाश्रम/ निवासी शाळा/वसतीगृह/आश्रमशाळा इत्यादी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या तसेच बेघर व निराधार व्यक्ती व गरजू नागरिकांना महिला बचत गटाद्वारे तयार करण्यात आलेले "पुनर्वापरायोग्य घरगुती पध्दतीने तयार होणारे फेस मास्क (Home Made Reusable Face Masks)" उपलब्ध करून देणे.

२. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरीता उपरोक्त बाबीवर **रु.१०.०० लक्ष** एवढ्या कमाल मर्यादेत निधी अनुज्ञेय राहिल.

३. महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर हे शासन शुध्दीपत्रक उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२००४१७१५०८१४७७१६ असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(देबाशिष चक्रबर्ती)  
अपर मुख्य सचिव

प्रत :-

- मा. राज्यपालांचे सचिव
- मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव
- सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- विरोधी पक्षनेते (विधानसभा/परिषद)
- कार्याध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
- मा. मुख्य सचिव
- सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई
- सदस्य सचिव, मराठवाडा विकास मंडळ, औरंगाबाद
- सदस्य सचिव, विदर्भ विकास मंडळ, नागपूर
- सर्व मंत्रालयीन प्रशासकिय विभाग, मंत्रालय, मुंबई
- सर्व विभागीय आयुक्त
- सर्व जिल्हाधिकारी
- सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- सर्व आयुक्त, महानगरपालिका
- सर्व मुख्याधिकारी, नगरपंचायत/परिषद
- नियोजन विभागातील सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/विशेष कार्य अधिकारी
- संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
- संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मुंबई
- संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
- सर्व जिल्हा शल्य चिकित्सक

- सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी
- सर्व उपायुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय
- सर्व जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय
- निवड नस्ती (का.१४८२), नियोजन विभाग.